

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १२

सभावृत्तांत

दिनांक - २६/१०/२०१८

वेळ - सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षीक सभा शुक्रवार दिनांक २६/१०/२०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|--------------------------------|---|--------|
| १. मा.संजय बबन नेवाळे | - | सभापती |
| २. मा.कांबळे अंबरनाथ चंद्रकांत | | |
| ३. मा.गोफणे अनुराधा देविदास | | |
| ४. मा.अपर्णा निलेश डोके | | |
| ५. मा.अश्विनी विक्रम वाघमारे | | |

या शिवाय मा.चितळे - सहाय्यक आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळ्या विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.२) खेळाडू दत्तक योजना २०१६-१७ मधील पात्र खेळाडूंना योजनेचा लाभ देणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता घेणेबाबत.

दिनांक १२/१०/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ११) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ५६

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २६/१०/२०१८

विभाग - क्रीडा

सुचक - मा.अनुराधा गोफणे

अनुमोदक - मा.अश्विनी वाघमारे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचेकडील पत्र क्र.क्रीडा/३/कावि/३०९/२०१८ दि.०६/१०/२०१८

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे-

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ७९ व्यायामशाळा म.न.पा.परिसरात चालविल्या जात असून त्यापैकी ४८ व्यायामशाळा दरमहा र.रु.२,०००/- सेवाशुल्क तत्वावर मनपा परिसरातील सार्वजनिक संस्था मंडळे यांना ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या आहेत. १६ व्यायामशाळांनी मुदतवाढीसाठी अर्ज केलेला आहे त्यापैकी सद्यस्थितीत मनपाच्या सेवाशुल्कावरील १५ व्यायामशाळांची मुदत प्रस्तावात स्तंभ ४ मध्ये नमूद केलेप्रमाणे संपलेली असून सदरच्या सर्व व्यायामशाळा संबंधित संस्थेच्या ताब्यात आहेत. प्रस्तावात नमूद केलेल्या १५ व्यायामशाळांना ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रु.२,०००/- मनपा कडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास आदेशाच्या तारखेपासून पुढील मुदतवाढ देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ५७

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २६/१०/२०१८

विभाग - क्रीडा

सुचक - मा.अंबरनाथ कांबळे

अनुमोदक - मा.अश्विनी वाघमारे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचेकडील पत्र क्र.क्रीडा/७/कावि/६१८/२०१८ दि.२०/१०/२०१८

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे-

मा.महापालिका सभा ठराव क्र.१२०६ दि.२०/१०/२०११ व मा.आयुक्त यांचेकडील आदेश क्र.क्रीडा/७/कावि/१८८/२०१२ दि.०४/०७/२०१२ अन्वये म.न.पा.परिसरातील विद्यार्थी खेळाडू करिता खेळाडू दत्तक योजना राबविणे बाबतच्या धोरणास मान्यता दिली असून, सदर खेळाडू दत्तक योजना दि.०४/०७/२०१२ पासून राबविणे बाबत अंमलबजावणी करणेस मान्यता दिलेली आहे. खेळाडू दत्तक योजना २०१७-१८ (सहावी बॅच) अनुषंगाने वृत्तपत्रात जाहिर प्रसिध्दी देऊन दि.२१/०८/२०१७ ते १५/०९/२०१७ या कालावधीत अर्ज मागविले असता एकूण ५१ खेळाडूंचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांवर मा.महापौर यांच्या अध्यक्षतेखालील दि.२८/०९/२०१८ रोजी झालेल्या सभेत खेळाडू दत्तक योजना अनुषंगाने २०१७-१८ मध्ये प्राप्त झालेल्या ५१ अर्जांपैकी म.न.पा.क्रीडा धोरणानुसार ४५ खेळाडू पात्र व ६ खेळाडू अपात्र करण्यास मान्यता दिली आहे. खेळाडू दत्तक योजना २०१७-१८ चा लाभ २ वर्षाकरीता देणेस व त्याकामी येणा-या अंदाजे र.रु.९९,८६,०००/- चे खर्चास व सदरचा खर्च खेळाडू दत्तक योजना या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(संजय बबन नेवाळे)

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७०६/२०१८

दिनांक : २६/१०/२०१८



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.